

Harish Textile Engineers Limited
Regd. Office: 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East) Mumbai-400
CIN No:L29119MH2010PLC201521 Phone: +91 22 28367151/ 40373000, Web site: www.harishtextile.com: F Mail: investor@harishtextile.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

Sr.	Particulars	G	uarter Ende	d	Year Ended
No.	ratiiculats	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Quarter ended June 30, 2021 (Unaudited)	Quarter ended March 31, 2022 (Audited)	Year ended March 31, 2022 (Audited)
1.	Total Income from Operations	2,985.47	2,069.43	2,949.90	10,732.12
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	-42.10	9.59	57.10	65.92
•	(after Exceptional and/or Extraordinary items)	-42.10	9.59	57.10	65.92
4. 5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	-35.41	20.19	68.77	48.28
	(after tax)]	-35.41	20.19	68.77	48.28
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the	333.60	333.60	333.60	333.60
8.	previous year Earnings Per Share (of Re.10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	•	623.33
	Basic:     Diluted:	-1.06 -1.06	0.61 0.61	2.06 2.06	1.45 1.45

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchange on August 10, 2022 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter ended on June 30, 2022 are available on the company's website ww.harishtextile.com and on the stock exchange websites www.bseindia.co

For Harish Textile Engineers Limited For and on behalf of Board of Director

Sandeen Gandh Managing Directo August 10, 2022

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 145 OF 2022 CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. 68 OF 2022 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND

IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT AMONGST NATIONAL PEROXIDE LIMITED AND
NAPEROL INVESTMENTS LIMITED AND NPL CHEMICALS LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

. National Peroxide Limited a

company incorporated under the Indian Companies Act, 1913 having Corporate Identity Number: L24299MH1954PLC009254 and its registered office at Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

... First Petitioner Company / Transferee Company Demerged Company

.. Second Petitioner Company

Transferor Company

<mark>2. Naperol Investments Limited,</mark> a company incorporated under the

Companies Act, 1956 having Corporate Identity Number: U65990MH1980PLC022589 and its registered office at Neville House, J. N. Heredia Marg. Ballard Estate. Mumbai - 400 001

3. NPL Chemicals Limited, a company incorporated under the

Companies Act, 2013 having Company Identity Number 1124290MH2020PL C342890 and its registered office at Neville House. J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

... Third Petitioner Company / **Resulting Company** . collectively referred to as "Petitioner Companies"

# **NOTICE OF HEARING OF PETITION**

A Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the Composite Scheme of Arrangement amongst National Peroxide Limited and Naperol Investments Limited and NPL Chemicals Limited and their respective shareholders and creditors was admitted vide order dated July 21, 2022 by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("**Tribunal**"). The said Petition is fixed for final hearing before the said Hon'ble Tribunal on August 25, 2022 at 10:30 a.m

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioners' Advocate - Mr. Peshwan Jehangir, Partner, M/s. Khaitan & Co, at <u>peshwan.jehangir@khaitanco.com</u> (in soft copy) and at M/s. Khaitan & Co, One Forbes A-Wing, No. 1, 4th Floor, Dr. V. B. Gandhi Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001 (in hard copy), notice of such intentions, signed by him / her or his / her Advocate, with his. her full name and address, so as to reach the Petitioners' Advocate not later than two days before the date fixed for final hearing of the said Petition. Where he / she seeks to oppose the Petition, the ground of opposition or a copy of his/her affidavit intended to be used in opposition to the Petition, shall be filed before the Hon'ble Tribunal at 4th Floor, MTNL Exchange Building, G.D. Somani Marg, Chamundeshwari Nagar, Cuffe Parade, Mumbai 400 005 and a copy thereof be served on the Petitioners' Advocate, not less than two days before the date fixed for hearing

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 11th day of August 2022

Sd/ Peshwan Jehangi M/s. Khaitan & Co. **Advocates for the Petitioner Companies** 



GAYATRI HIGHWAYS LIMITED

Regd office: 1st Floor, TSR Towers, 6-3-1090, Rajbhavan Road, Somajiguda,
Hyderabad-500082, Telangana. Tel: 040-23310330 / 4284, Fax: 049-2139 8435 Email: ghl@gayatrihighways.com; Web www.gayatrihighways.com CIN: L45100TG2006PLC052146

## Information regarding 16th Annual General Meeting to be held through Video Conference/Other Audio-Visual Means

NOTICE is hereby given that the 16° Annual General Meeting ('e-AGM') of the members of the Company is scheduled to be held on Wednesday, 28th September, 2022 at 3:30 P.M. through Video Conference ("VC")/Othe Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (Listing Regulations) ,read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 2/2022 dated 08" April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 05th May, 2022 respectively, (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022(collectively referred to as 'SEBI Circulars'), to transact the business as set out in the Notice convening the 16%-AGM.

incompliance with the above circulars, electronic copies of the Notice of 15" e-AGM and Annual Report for the FY 2021-22will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants The Notice of 16" e-AGM and Annual Report for the FY 2021-22will also be made available on the company's website www.gayatrihighways.com and on the website of stock exchanges i.e., BSE Limited at www.basindis.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Company's Registrar & Transfe Agent('RTV'), KFin Technologies Limited at www.kfintech.com (Formerly known as KFin Technologies Private Limited). Shareholders who are holding shares in Physical Form and have not registered their email addresses with the Compan are requested to send an email to Company's email id:ss@gayatrihighways.com or to the Company's RTA email id: ward.ria@kfintech.com. E-mail.communication should contain all demographic details of the shareholder viz. Name, postal address, email-id, mobile number in addition to Folio no., share certificate number and distinctive

numbers. Scanned copy of PAN and Audhaur Card must be attached to the e-mailbeing sent as above Shareholders holding shares in dematerialized form and who have not registered their email addresses are equested to register/update their email address with their Depository Participant(s).

The Company has engaged the services of KFinTechnologies Limited as Authorised Agency for providing remot e-voting facility ('remote le-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 16th e-AGM. The login credentials for casting the votes through 'remote e-voting' /'e-voting' during the AGM for the shareholders holding share in physical form, dematerialised form and for shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of 16°e-AGM.

For Gayatri Highways Limited Place: Hyderabad Sc/- P. Raj Kumar Date: 11th August, 2022 Company Secretary



Date : August 11, 2022

Place: Gurugram

**VIPUL LIMITED** 

Regd. Office: Unit No. 201, C-50, Malviya Nagar, Delhi-110017 Corp. Office: Vipul TechSquare, Golf Course Road, Sector-43, Gurgaon-122009 CIN No.: L65923DL2002PLC167607, Phone No.: 0124-4065500, Website: www.vipulgroup.in INFORMATION REGARDING 31<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of Vipul Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 12.00 Noon through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the businesses set out in the Notice of the AGM, without the physical presence of the Members at a common venue. The deemed venue of the Annual General Meeting of the Company is the registered office of the Company i.e. Unit No. 201, C-50, Malviva Nagar, New Delhi-110017.

compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act'), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 201 ('SEBI Listing Regulations') and MCA Circulars, the 31" AGM of the Company is being conducted through VC/OAVM Facility, which does not require physical presence of members at a common venue. The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. Members attending

the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members may further note that in pursuance of above stated circulars and also in furtherance of Go-Green initiative of the government, the Notice o the 31ST AGM and Annual Report for the financial year 2021-22, will be sent through electronic mode only to those members whose email addresse are registered with the Company/ Depository Participants.

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ar Regulations 44 of the Listing Regulations. Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting The remote e-voting period commences on Monday, September 26, 2022, 9.00 a.m. and ends on Thursday, September 29, 2022, 5.00 p.m. The

remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. At the end of the remote e-voting period, the facility shall forthwith be blocked.
The facility for voting through electronic voting system shall be made available during the AGM and only those Members, who will be present in the

AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system in the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, bu shall not be entitled to cast their vote again.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Friday September 23, 2022 ("cut of date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all restaurance. forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing user id and password can be used. If they have forgotten their password, they can reset their password by using 'Forgot Use Details/Password' option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

n case of any queries relating to remote e-voting facility, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or e-mail at voting@nsdl.co.in.

In case of any grievance(s) in connection with voting by electronic means, the Members may contact to Mr. Shrawan Mangla, T-34, IInd Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020, Email Id: Info@masserv.com, Tel No.: 011-26387281-83 or send an e-mail to the Company Secretary at secretarial@vipulgroup.in.
FURTHER NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and

isclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Transfer Books of the Company shall remain closed from Friday. September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. Ill Members are requested to register their e-mail address with the Company. In support of green initiative, the Company will send you the Annua

Reports and other relevant information and documents at your registered e-mail address. Registering e-mail address will help in better communication between Company and you as an esteemed stakeholder, and further reduce cost of communication and most importantly save environment by reducing use of paper. Kindly send your details at **secretarial@vipulgroup.in** or i**nfo@masserv.com** for registration of e-mail address. Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote throug

emote e-voting or through the e-voting system during the meeting in the manner as provided in the notice of AGM.

### AGM is also mentioned in the notice of AGM.

#### AGM is also mentioned in the notice of AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be made available on the Company's website i.e. www.vipulgroup.in, websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, at www.bseindia.com and www.nseindia.com espectively and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com in due course of time.

formation is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in complia and the SEBI Circulars issued from time to time

For Vipul Limite Sd/ Company Secretary



# Sonal Adhesives Limited

Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road,

## Tal, Khalapur, Dist, Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045 Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE 1st QUARTER AS ON 30TH JUNE, 2022

	TOR THE 15t QUARTER AS ON S			
				( ₹ in Lakhs
			Standalone	)
Sr.		Quarte	er Ended	Year Ended
No.	Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unau	dited)	(Audited)
1	Total income from operations (net)	1949.90	644.52	5867.25
2	Net Profit/ (Loss) from the Period (before Tax, Exceptional			
	and/ or Extraordinary Items)	56.70	(30.06)	771.85
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional			
	and/ or Extraordinary Items)	44.04	(20.04)	560.75
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional			
	and/ or Extraordinary Items)	44.04	(20.04)	560.75
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]*	0.68	0.37	(0.42)
6	Paid up Equity Share Capital			
	(Face value of Rs.10 each fully paid up)	606.10	606.10	606.10
7	Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised)			
	(a) Basic	0.73	(0.03)	9.25
	(b) Diluted	0.73	(0.03)	9.25

The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act. 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the Company w.e.f. financial year 2017-18 Notes:

- The above Results for the year ended 30th June ,2022 have been reviewed by the Audit Committee & taken or record by the Board of Directors at its meeting held on 11th August, 2022. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules
- 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and polices to the extend applicable In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable
- segment in accordance with Ind AS 108"Operating Segments". The Ind AS compliant financial results, pertaining to the period June 30, 2022 have not been subject to limited
- review or audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs. As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 March 2022 and as on 30
- June 2022 were Nil. Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspo
- with the quarter's / year's classification / disclosure. For Sonal Adhesives Ltd

Place: Khopoli Date: 11th August, 2022

Sd/ Sandeep Arora Managing Director DIN No: 00176939

### **ATC Telecom Infrastructure Private Limited** Regd Office: 404, 4th floor, Skyline Icon, Andheri Kurla Road, Andheri East

Mumbai - 400059, Maharashtra, India Corporate office : Plot No 14-A, Sector 18, Maruti Industrial Complex, Gurugram - 122015, Tel + 91 124 4464000 CIN- U74110MH2004PTC289328; Tel + 91 22 40082700, Fax: + 91 22 40082852, Website: www.atctower.in

Extract of Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022

(All amounts in Rupees crores, unless stated otherwise,

-1	SI.		Quarte	r ended	Year ended
	No.	Particulars	30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
-1	01	Total Revenue from operations	2,284.95	2,208.22	9,066.15
1	02	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Item	357.93	191.18	942.89
	03	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Item)	357.93	191.18	942.89
١	04	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Item)	232.79	127.09	639.88
	05	Total Comprehensive income for the period (comprising profit) after tax for the period and other comprehensive income after tax)	233.01	127.05	640.73
-	06	Paid up Equity Share Capital	883.52	883.52	883.52
-	07	Compulsory convertible debentures	1,053.96	1,053.96	1,053.96
-	08	Reserves (excluding Reserve created on Amalgamation)	7,949.03	7,202.34	7,716.02
-	09	Securities Premium Account (included in 8 above)	3,493.54	3,493.54	3,493.54
1	10	Net Worth (6+7+8)	9,886.51	9,139.82	9,653.50
1	11	Paid up Debt Capital/Outstanding Debt	8,354.50	8,531.70	8,354.50
1	12	Debt Equity Ratio (11/10)	0.85	0.93	0.87
l	13	Earning per share {equity shares par value of Rs.10/- (absolute amount)} - not annualised			
1		- Basic (in Rs.) (absolute amount)	2.50	1.36	6.86
1		- Diluted (in Rs.) (absolute amount)	2.50	1.36	6.86
1	14	Capital Redemption Reserve	166.67	166.67	166.67
1	15	Debenture Redemption Reserve	256.94	197.61	242.12
-	16	Debt Service Coverage Ratio*	n/a	n/a	3.42
-	17	Interest Service Coverage Ratio	3.02	2.06	2.31

\*DSCR is computed on annual basis on repayment of scheduled annual loan instalments, hence not computed for quarterly results

Notes

- The above is an extract of the detailed format of quarterly unaudited standalone financial results filed with National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the quarterly unaudited and yearly audited financial results are available on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website at www.atctower.in.
- The above standalone financial results for the quarter ended June 30, 2022 have been reviewe by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2022.
- The above results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 "Interim Financial Reporting ("Ind AS 34"), prescribed under section 133 of the Companies Act, 2013, and the other accounting principles generally accepted in India.
- Previous year/periods figures have been regrouped/rearranged wherever necessary to conform to the current period grouping.

For ATC Telecom Infrastructure Private Limite

Place: Gurugram Date: August 10, 2022

Sandeep Girotra Managing Director and Chief Executive Office (DIN: 5141862)

# **TARC Limited**

(Formerly known as Anant Raj Global Limited) CIN: L70100DL2016PLC390526 Registered Office: 2nd Floor, C-3, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi (India)-110016

Tel.: 011-41244300, E-mail:tarc@tarc.in, Website: www.tarc.in



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FORTHE QUARTER ENDED JUNE 30, 2022:

					(Rs. in Lakhs)
SI.	Particulars	Q	uarter Ended		Year Ended
No		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	6,790.67	1,143.88	2,624.64	25,055.45
2	Total Income	7,127.19	4,243.94	2,728.25	30,068.48
3	Net profit/ (loss ) for the period / year (before tax, exceptional and/or extraordinary items)	1,830.91	(28,293.58)	(373.14)	(22,932.55)
4	Net profit/ (loss ) for the period / year before tax (after exceptional and /or extraordinary items )	1,830.91	(28,293.58)	(373.14)	(22,932.55)
5	Net profit/ (loss ) for the period / year after tax (after exceptional and /or extraordinary items )	931.94	(24,273.87)	(318.16)	(23,274.83)
6	Total Comprehensive income for the period / year [Comprising Profit /(Loss) for the Period (after tax ) and other Comprehensive Income (after tax)]	924.66	(24,254.65)	(315.23)	(23,252.82)
7	Paid up equity share capital (face value of Rs 2 each)	5,901.93	5,901.93	5,901.93	5,901.93
8	Other Equity	-	-	-	1,27,274.03
9	Earning per share (of Rs 2 per share) (not annualised for the Quarter)				
	i) Basic EPS (Rs)	0.32	(8.23)	(0.11)	(7.89)
	ii) Diluted EPS (Rs)	0.32	(8.23)	(0.11)	(7.89)
Key	numbers of Unaudited Standalone Financial Results				(Rs. in Lakhs)
	<b>-</b>				

	,,	0.00	\0.00	. (4/	(1.100)
Key	numbers of Unaudited Standalone Financial Results				(Rs. in Lakhs)
SI.	Particulars	Q	uarter Ended		Year Ended
No		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	1,343.48	749.27	18,135.90	43,649.81
2	Total Income	4,213.36	1,370.89	18,277.29	46,185.05
3	Profit/ (loss ) before Tax	29.88	(20,075.34)	97.94	(13,159.23)
4	Net profit/ (loss) for the period/year	57.79	(17,501.59)	46.84	(14,655.22)
5	Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit /(Loss) for the Period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	51.14	(17,500.19)	49.77	(14,650.58)
6	Earning per share (of Rs 2 per share) (not annualised for the Quarter)				
	i) Basic EPS (Rs)	0.02	(5.93)	0.02	(4.97)
	ii) Diluted EPS (Rs)	0.02	(5.93)	0.02	(4.97)
7	Networth	1,33,896.78	1,33,845.65	1,48,546.01	1,33,845.65
8	Outstanding Debt	1,42,672.55	85,549.38	99,031.01	85,549.38
9	Debt Equity Ratio (In times )	1.07	0.64	0.67	0.64
10	Debt Service Coverage Ratio (In times)	(0.07)	(3.35)	0.04	(0.31)
11	Interest Service Coverage Ratio (In times)	1.01	(8.51)	1.45	(1.51)
Not	es:				

- The above unaudited standalone and consolidated financial results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2022. The Statutory auditors have conducted a limited review of the above financial results in accordance with Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclousre Requirements) Regulations, 2015 and have issued an unmodified review report.
- The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com, nseindia.com and on the company website www.tarc.in.
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please refer to the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results available on the websites of Stock Exchange(s) and the Company, as mentioned above

For and on behalf of Board of Directors of TARC Limited Sd/-

Place : New Delh Date: August 10, 2022





Managing Director & CEO

**Amar Sarin** 

# Spencer's Retail Limited

CIN: L74999WB2017PLC219355

Registered office: Duncan House, 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700001 Website: www.spencersretail.com

## **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in lakhs, except as otherwise stated) Quarter Quarter

Particulars	ended 30.06.2022 (Unaudited)	ended 31.03.2022 (Audited)	ended 30.06.2021 (Unaudited)	ended 31.03.2022 (Audited)
	(1)	(2)	(3)	(4)
Total income (including other income)	63,930.55	56,466.66	57,470.24	2,37,654.67
Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	(3,372.79)	(4,258.70)	(2,367.62)	(12,194.48)
Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(3,372.79)	(4,258.70)	(2,367.62)	(12,194.48)
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(3,363.01)	(4,247.10)	(2,355.04)	(12,146.04)
Total comprehensive loss for the period	(3,386.51)	(4,514.44)	(2,371.40)	(12,462.45)
Paid-up equity share capital (Face value of ₹ 5 each)	4,506.60	4,506.60	4,506.60	4,506.60
Other equity				1,679.08
Earnings per share (EPS) (in ₹) : (Face value of ₹ 5 each)				
Basic	(3.73)*	(4.71)*	(2.61)*	(13.48)
Diluted	(3.74)*	(4.72)*	(2.62)*	(13.49)
* not annualised				
Notes :				

# Notes:

Place: Kolkata

Date: August 11, 2022

Additional information on Standalone Financial Results :

	(₹ in	lakhs, d	except	as	othe	erwise	stated
7			_				

(< in lakins, except as otherwise s					
Particulars	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	
	(1)	(2)	(3)	(4)	
Total income (including other income)	57,284.93	49,679.20	49,313.69	2,06,710.74	
Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	(2,021.33)	(2,842.16)	(1,694.84)	(8,456.46)	
Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(2,021.33)	(2,842.16)	(1,694.84)	(8,456.46)	
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(2,021.33)	(2,842.16)	(1,694.84)	(8,456.46)	
Total comprehensive loss for the period	(2,046.33)	(3,108.14)	(1,711.48)	(8,772.36)	

2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2022 filed with stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.spencersretail.com).

By Order of the Board

Devendra Chawla

Chief Executive Officer and Managing Director DIN: 03586196

# देश-विदेश

# भारत सरकार दोन लाख सैन्य कपात करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था): भारत सरकार येत्या दोन ते तीन वर्षात भारतीय सैनिकांची संख्या दोन लाखांनी कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती संरक्षण मंत्र्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने आणि सैन्याच्या वाढत्या पेंशनवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने ही सैन्य कपात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भारतीय सैन्य येत्या दोन ते तीन वर्षांत १२.७० लाख सैनिकांपैकी सुमारे २ लाख सैन्यकपात करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय सैन्याला आधुनिक बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, सैन्यांचे पगार आणि वाढत्या पेंशनमुळे अनेक समस्या उद्भवत असल्याने ही सैन्यकपात करण्यात येणार आहे. सैन्यावरील वाढत्या पेंशनचा भार कमी करण्यासाठी जून महिन्यात अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेमुळे बराच वाद निर्माण झाला. आधीच कोविडमुळे सैन्य भरती न झाल्याने सैन्याला १ लाख सैनिकांची गरज भासत आहे. तर दरवर्षी ६० हजार सैनिक हे निवृत्त होत आहे. दरम्यान, यावर्षी अग्निपथ योजनेंतर्गत सुमारे

३५ ते ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

# पाकिस्तानमधील १२०० वर्षे जुन्या प्राचीन हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार, लढ्याला यश

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था): राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क न घातल्यास नागरिकांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. खाजगी चारचाकी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्कसक्ती नसल्याचे सरकारने काढलेल्या अधिसुचनेत म्हटले आहे. दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा आणखी एक उपप्रकार आढळून आला आहे. `BA २.७५' या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा दर जास्त असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी दिली आहे.दरम्यान, बुधवारी दिल्लीत २ हजार १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर संसर्गाचा दर १७.८३ टक्क्यांनी वाढला होता. गेल्या १८० दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत सर्वाधिक आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मंगळवारीही दिल्लीत सात रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. तर २ हजार ४९५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. येत्या काळात देशभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातील. यावेळी ठिकठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी १ हजार ३७२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. संसर्गाच्या दरात २१ जानेवारीपासून सर्वाधिक १७.८५ टक्के वाढ झाल्याची नोंदही

# कर्नाटकमध्ये प्रेम प्रकरणातून धार्मिक हिंसाचार; दोघांचा मृत्यू

करण्यात आली होती.

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था): कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (२२) आणि येनाकापा तलवाड (६०), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका हिंदू मुलाचे मुस्लीम मुलीवर प्रेम होते. मोहरमच्या एका कार्यक्रमादरम्यान मुलगा मुलीला भेटायला गेला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. याची माहिती दोघांच्या घरच्यांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने यावेळी हाणामारीही झाली, या घटनेत सहा जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून

# कर्नाटकात भाजप युवामोर्चा नेत्याच्या

परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

हत्येप्रकरणी मोठा टिवस्ट, तिघे अटकेत मंगळुरू ( कर्नाटक ), दि. ११ ( वृत्तसंस्था ) : भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण कमार नेत्तारे यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. शिहाब. बशीर आणि रियाज अशी १५ दिवसांपासून फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. मारेकऱ्यांना मदत आणि आश्रय दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी यापूर्वी सात जणांना अटक केली होती. २६ जुलै रोजी प्रवीणची हत्या झाली होती. मारेकरी दोन दचाकीवरून आले होते. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली होती. मारेकऱ्यांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी पोलिसांच्या पथकांनी छापा टाकून त्यांना पकडले. तीनही आरोपी स्थानिक असून प्रवीणची हत्या करणाऱ्या अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांनी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अतिरिक्त डीजीपी आलोककुमार म्हणाले होते की, आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, पोलिस राष्ट्रीय गुप्तचर संस्थेसह (एनआयए) आरोपींची मालमत्ता जप्त करणार आहेत. आलोक कुमार म्हणाले होते की, या प्रकरणातील मुख्य आरोपींना लपून आश्रय दिला जात आहे. काही आरोपींचे पीएपायशी संबंध असल्याचेही आलोक कुमार म्हणाले होते. २६ जुलै रोजी भाजप कार्यकर्ता प्रवीण कुमार नेततारे यांच्यावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे शहरात चिकनच्या दुकानासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली होती. प्रवीणच्या हत्येनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या वर्षपूर्तीचे सोहळे रद्द केले. त्यांनी नेत्तर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सरकारकडून नुकसानभरपाई म्हणून २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. पक्षाने २५ लाख रुपये वेगळे दिले होते. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या निषेधाची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली. आंदोलकांनी गृहराज्यमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्याने सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली. हलाल मांसाविरोधात मोहीम सुरू करण्यासाठी नेत्तर यांना लक्ष्य

करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

# सीएनजी, पीएनजीचे दर कमी होणार!

# केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था): तुम्ही जर सीएनजी वाहन चालवत असाल किंवा तुमच्या घरी पीएनजी कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे सातत्याने वाढणाऱ्या सीएनजी आणि पीएनजीच्या दरांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या दरांमुळे महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे आणि खर्चावर याचा परिणाम होत आहे. सरकारनं जनतेला देण्यासाठी नैसर्गिक वायूच्या एकूण निर्मितीपैकी काही वाटा इंडस्ट्री

नवी दिल्ली, दि. ११

योजनेच्या

महत्त्वाची

मोदी

(वृत्तसंस्था): पंतप्रधान

आहे.

सरकारने पंतप्रधान आवास

योजनेला दोन वर्षांसाठी

मुदतवाढ दिली आहे. अशा

परिस्थितीत आता लोकांना

या योजनेचा लाभ २०२४

पर्यंत मिळू शकणार आहे.

या योजनेअंतर्गत सध्या

एकूण १२२ लाख घरांना

मंजुरी देण्यात आली आहे.

यापैकी ६५ लाख घरे

लाभार्थ्यांसाठी



किंवा उद्योगांपासून शहरी गॅस वितरण कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घसरण होऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार याआधीच्या आदेशात संशोधन करुन गॅस वितरण कंपन्यांना घरगुती स्तरावर वापरण्यात येणाऱ्या गॅससाठीच्या आरक्षित वाट्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईत महानगर लिमिटेड गॅस वितरक कंपन्यांसाठीचा राखीव वाटा १.७५ कोटी घनमीटर प्रतिदीन यात वाढ करुन तो २.०७८ कोटी घनमीटर इतका करण्यात आला आहे

मोदी सरकारचा मोठा निर्णय!

बांधण्याचे काम पूर्ण (PM

Awas Yojana Benefits)

झाले आहे. याचबरोबर,

उर्वरित घरांचे बांधकामही

पूर्ण केले जाणार आहे.

त्यानंतर लवकरच हे घर

लाभार्थ्यांना देण्यात येणार

आहे. दरम्यान, प्रधानमंत्री

देशातील गरीब आणि दुर्बल

आर्थिक घटकतील लोकांना

स्वतःचे घर देते. या

ज्यांना स्वतःचे घर नाही

जाहीर सूचना

श्री. जनक मथरदास मांगे यांच्या सचनेवरून

त्यांची भागीदारी संस्था नावे गरुसाई

कॉर्पोरेशन त्यांचे कार्यालय पत्ता ए/००२

कुरलाईदेवी मंदिर, सफाळेगाव, जिल्हा सफाळे, याद्वारे खालील सूचना देत आहेत

मंडळ ठराव दिनांक १४.०७.२०२२ अनुसा

दोन्ही भागीदार यांनी केलेल्या अहवालावर

**श्री. जयदिप चंदुलाल राणा** (तिसरे भागीदार) यांना सदर भागीदारी संस्थेमधून

त्यांना सदर सूचना मार्फत सूचित करण्यात आले होते. त्यामुळे, श्री. जयदिप चंदुलाल राणा यांना कोणतीही सचना प्राप्त झाली

नव्हती व त्यामुळे त्यांचा गुन्हेगारी अहवाल पाहाता व सदर भागीदारी संस्थेमध्ये सहभाग नसल्यामळे त्यांनी भागीदारी संस्थेकडन

त्यांना काढन टाकण्याचा अर्ज केला होता. त्यामुळे, सदर सूचना मार्फत घोषित करण्यात

येते की, उर्वरित भागीदार यांनी श्री, जयदिप चंदुलाल राणा (भागीदार) यांना संस्थेमधून

जर कोणालाही आक्षेप असल्यास सदर

आक्षेप सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून

वकील ख्याती यू. नागर दुकान क्र. ६, स्नेहल पार्क सीएचएस

वसई कोर्टजवळ, वसई (प) ४०१ २०१

१४ दिवसांच्या आत सूचित करावे.

कादन टाकले आहे

काढून टाकले आहे.

काण : वसई

माझे अशील **श्री. अतल शाह** 

माध्यमातून

पीएम आवास योजना २०२४ पर्यंत वाढवण्यास मंजुरी अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा अनुसुचित जाती-जमाती लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ही घरांमध्ये पाण्याचे शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी

सरकारने ३ उत्पन्न स्लॅब तयार केले

आहेत.

शहर गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅसचा पुरवठा आता उपलब्धतेच्या आधारावर किंवा सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या वाहतुकीसाठी 'गेल'ला केलेल्या वाटपाच्या आधारावर केला जाईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे. तुलनेत पुरवठा १०२.५ टक्के इतका

सरकारच्या नव्या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. सध्या शहरी गॅस वितरक कंपन्यांसाठी दिला जाणारा गॅस होता. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीची किंमत देऊन एलएनजी आयात

## जाहीर सूचना

दिवंगत श्री. विजय किशोरभाई दोशी हे दुकान धारक क्र. ११, बी विंग, तळ मजला, मोजमापित २५३.५० चौ. फट (चटई क्षेत्रफळ) अर्थात २८.२७ चौ. मीटर (बिल्ट अप क्षेत्रफळ), बिल्डींग रष्मी रिजेंसी - आय ए टू डी को-ऑप. हा. सो. लि., जमिन धारक सर्व्हे क्र. ५७, ६२,६३,७० वरील बांधकामित गाव आचोळे, वसई (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर येथील मालमतेचे धारक होते व ज्याअर्थी **दिवंगत** श्री. विजय किशोरभाई दोशी यांचा दि. ०४,११.२०२० रोजी मृत्यू झाला त्यांच्या मागे श्रीम. भारतीबेन दोशी, कु. जानवी दोशी व कु. रिचा दोशी हे केवळ कायदेशीर वास्स ाहेत व आता सर्व वारस यांनी श्रीम. भारतीबेन दोशी (पत्नी) यांच्या नावे वरील दुकान व शेअर्सचे हस्तांत व अभिहस्तांकन करण्याचे मंजूर केले आहे.

सूचना याद्वारे कोणाही व्यक्तीस, संस्था वा कोणतेही व्यक्ती उ पदर दुकान व शेअर्सचे अधिकार असल्याचा दावा करत ाहेत अशांकडून दावे वा आक्षेप मागवीत आहेत तसेच विक्री, हस्तांतरण, गहाण वा काणतेही अन्य स्वरूपातीत काही असल्यास खालील निर्देशित पत्त्यावर सदर सूचनेच्य प्रसिद्धी तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीच्या आत महा मचित कार्ण आवश्यक आहे. त्यांचे हावे/ आक्षेप यांच्या संबंधात सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह. जर कोणतेही दावे/ आक्षेप वरील विहित कालावधीच्या आत स्विकृत न झाल्यास माझे अशील वरील सदर व्यक्तींकडून सदर दुकान व शेअर्स यांच्यासह व्यवहार करण्यास मुक्त असतील व कोणतेही दावे १४ दिवसांच्या नंत आर. जे. मिश्रा गृहित धरले जाणार नाहीत. वकील उच्च न्यायालय

G. १२.०८.२०२२ नोटरी, भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर बी – बिल्डींग, गोपी हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे.

## पुनित कमर्शिअल्स लिमिटेड सीआयएन: L72100MH1984PLC034880

ोंदणीकृत कार्यालय : एडब्ल्यू २०२२, ए टॉवर, २ रा मजला, भारत डायमंड बोर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र. संपर्क क्र.: ९२४७६८६१६८ ई-मेल: info.projakt321@gmail.com वेबसाइट: www.punitcommercials दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता

# अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल.

		तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर
अनु. क्र	विवरण	३० जून, २०२२	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२२
Sh		(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
٤.	कार्यचलनातून एकूण महसूल	३.१३	१५८.३३	१,३९	१५९.५६
२.	एकूण खर्च	4.40	१४८.७०	२.७०	१५५.३७
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व व अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व)	(88.5)	९.६३	(१.३१)	8.23
٧.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(88.5)	९.६३	(१.३१)	8.33
ч.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	(२.४४)	९.६३	(१.३१)	8.22
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात कालावधीकरिता नफा समाविष्ट व कर पश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(२.४४)	९.६३	(१.३१)	٧.२:
<b>७</b> .	समभाग भाग भांडवल प्रदानित (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	२४.००	२४.००	२४.००	28.00
८.	उत्पन्न प्रति शेअर (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)				
	१. सौम्य	(१.०२)	४.०१	(०.५५)	१.७६
	२. विभाजीत	(१.०२)	४.०१	(0.44)	१.७६

. वरील वित्तीय अहवाल दि. १०.०८.२०२२ रोजी आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर व वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत

स्टॉक एक्सचेंजेससह कंपनीद्वारे लेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे लेखापरिक्षीत वित्तीय अहवालांचा विस्तृत प्रारूप कंपनीची वेबसाइट www.punitcommercials com वर व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे

पनित कमर्शिअल्स लिमिटेड यांच्याकरित

व्यवस्थापकीय संचालव



प्रिय ग्राहक / भागीदार,

एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (एसव्हीसी बँक) कळविण्यात आनंद होत आहे की बँकेची कुर्ला पश्चिम, मुंबई शाखा अधिक चांगली ग्राहक सेवा देण्याच्या उद्देशाने, बुधवार, दि. १७ ऑगस्ट २०२२ पासून नवीन पत्त्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. अधिक माहिती पुढील

नवीन पत्ता- शॉप नं. ४, तळमजला आणि बेसमेंट, कॉर्नरस्टोन बिल्डिंग, एलबीएस आणि प्रीमियर रोडचे जंक्शन, कुर्ला (पश्चिम), मुंबई – ४०० ०७०.

संपर्क क्रमांक: ९१३६४३५७६०/९१३६४३५७६१

पूर्वीचा पत्ता- तळमजला, गांधी बाल मंदिर शाळा, कोहिनूर सिटी, कुर्ला (पश्चिम), मुंबई -

नवीन कार्यालयावर आपले हार्दिक स्वागत. व्यक्तिगत सेवांचा अनुभव घेण्यासाठी आम्हला जरूर भेट द्यावी.

श्री. आशिष सिंघल व्यवस्थापकीय संस्थापक

रजिस्टर्ड ऑफिस : एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ, (पूर्व), मुंबई – ४०००५५



सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

(पूर्वीचे सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) (सीआयएन: U74120MH2015PLC268857)

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाउस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर रोड, परेल पूर्व, मुंबई ४०० ०१२ र. +९१ २२ ४०२७ ३७९८, फॅक्स : +९१ २२ ४०२७ ३७०० वेबसाइट : www.surakshaarc.co

न्याअर्थी, सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सरफैर्स कायदा) व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सहवाचन अनुच्छेद १३(१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार १. गितेश बी. भानुशाली (कर्जदार) २. नरेश बाबुलाल भानुशाली (सह–कर्जदार) ३. मिनल कैलाश भानुशाली (सह-कर्जदार), ४. स्नेहा जी. भानुशाली (सह-कर्जदार), ५. दिव्या बिल्डस् अन्ड डेक्ह्लोपर्स (सह-कर्जदार) (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भित) यांना खालील निर्देशित रक्कमेचे सूचनमध्ये रक्कम रु. ३,२७,३८,०५१,०३/ (रु. तीन करोड सत्तावीस लाख अडतीस हजार एकावत्र व तीन पैसे मात्र) व न्यावरील व्याज व अन्य रक्कमेसह कंत्राटी दराने कर्ज दस्तावेजांमध्ये निर्देशित सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासू ६० दिवसांच्या आत करण्यासाठी मागणी सूचना दि. ०८.०२.२०१९ जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर मागणी सूचनेमध्ये रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने सदर मूळ लेंडर यांना सुरक्ष असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचे कर्जदार म्हणून (पूर्वीचे सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. म्हणून ज्ञात) वित्तीय सहायता प्राप्त करण्याकरिता सुरक्षा एआरसी-०२० यांचे ट्रस्टी म्हणून सरफैसी कायदा (एसएआरएल यांच्या तरतूदी अंतर्गत ट्रस्ट म्हणून कार्यरत आहेत, सूचना याद्वारे कर्जदार व आम जनतेस देण्यात येते की तहसीलदार, ठाणे यांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचन सर्फसी कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद ४ अंतर्गत सन्मा. जिल्हाधिकारी ठाणे मध्ये प्राप्त अधिकारान्वये सीक्युरिटायझेशन अर्ज क्र. ३९२/२०१९ मध्ये सन्मा. जिल्हा मॅजीस्ट्रेट रायगड, अलिबाग यांच्याद्वारे जारी दि ०८.०३.२०२१ रोजी आदेश जारी केले होते व खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा दि. ०८.०८.२०२३

विशेषत: कर्जदार व आम जनतेस सूचना इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणतार्ह व्यवहार करू नये व असा कोणताही व्यवहार एसएआरएल यांच्या प्रभार अंतर्गत सदर रक्कमेच्या रक्कम रु ३,२७,३८,०५१.०३/- (रु. तीन करोड सत्तावीस लाखा अडतीस हजार एकावन्न व तीन पैसे मात्र) व कायद्याचे अनच्छेद १३ च्या उपअनच्छेद (८) च्या तरतदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभत मालमत्त

सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे स्थावर मालमनेचे विवरण (प्रतिभत मालमना)

सर्व तो भाग व भूखांड असलेला फ्लॅट क्र. ७०१ व ७०२, ७ वा मजला, काना जी रेसिडन्सी, प्लॉट क्र ए-५४, सेक्टर क्र. १६, गाव उळवे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड ४१० २०६. प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : उळवे, नवी मुंबई

सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेः (सुरक्षा एआरसी-०२० ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून कार्यरत)

### हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, १९, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९

सीआयएन : L29119MH2010PLC201521 दूर. +९१ २२ २८३६७१५१/४०३७३००० वेबसाइट : www.harishtextile.com ई-मेल : investor@harishtextile.cor दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

विवरण	३० जून २०२२	तिमाही अखोर		वर्ष अखोर
विवरण				
	तिमाही अखोर	३० जून २०२१ तिमाही अखोर	३१ मार्च २०२२ तिमाही अखोर	३१ मार्च २०२२ वर्ष अखेर
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
गर्यचलनातून एकूण महसूल	२९८५.४७	२०६९.४३	२९४९.९०	१०७३२.१२
जालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर र्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	-87.80	9.49	५७.१०	६५.९२
त्र पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ ोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष ाबीपश्चात)	-४२.१०	9.49	५७.१०	६५.९२
त्र पश्चात कालावधीकरिता निव्वळ फा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष ाबीपश्चात)	-३५.४१	२०.१९	६८.७७	४८.२८
जलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक त्पन्न (करपश्चात कालावधीकरिता माविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य विसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	-३५.४१	२०.१९	६८.७७	४८.२८
मभाग भांडवल	333.50	333.50	333.50	333.50
ताखीव (महसूल आरक्षण वगळता) त वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये वर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	-	६२३.३३
प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/–प्रत्येकी) चालू व खांडित कार्यचलनकरिता)				
. मूळ :	-१.०६	०.६१	२.०६	१.४५
	ालावधीकरिता निव्यळ नफा/तोटा (कर र्त्त, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) र पूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/ ।टा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष विपश्चात) र पश्चात कालावधीकरिता निव्यळ फा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष विपश्चात) अतिविश्च व्यावधीकरिता निव्यळ फा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष विपश्चात कालावधीकरिता माविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य वंद्रमावेशक उत्पन्न (कर पश्चात) ममाम भांडवळ गांवीव (महसूल आरक्षण बगळता) त वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये वेरिता महसूल राखांचा वगळता ति शोअर उत्पन्न (क. १०/–प्रत्येकी) बालू व खंडित कार्यचलनकरिता)	गर्यचलनातृन एकूण महसूल ।त्वाचधिकरिता निव्बळ रफा/तोटा (कर वृं, अतिरिक्त च/वा अतिविशेष वाबी) र पूर्व कालावधीकरिता निव्बळ रफा/ राटा, (अतिरिक्त च/वा अतिविशेष वाबी) राटा, (अतिरिक्त च/वा अतिविशेष वाबी) र पूर्व कालावधीकरिता निव्बळ रफा/तोटा, (अतिरिक्त च/वा अतिविशेष वाधीधात) र पश्चात कालावधीकरिता निव्बळ रफा/तोटा, (अतिरिक्त च/वा अतिविशेष वाधीधात) गातावधीकरिता एकूण सर्वसमावेशक रफ्त (करपश्चात कालावधीकरिता माविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य व्यसमावेशक उत्पन्न (करपश्चात अन्य व्यसमावेशक उत्पन्न (करपश्चात) माविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य व्यसमावेशक उत्पन्न (करपश्चात) माविष्ट नफा/तोटा) त वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेशित सक्सुल आरक्षण वगळता) त वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेशित सक्सुल आरक्षण वगळता। त श्रींच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेशित सक्सुल गण्डीव वगळता। ति शेअर उत्पन्न (रू. १०/–प्रत्येकी) वालु व खांडित कार्यचलनकरिता) मूळ : -१.०६	गर्यचलनातृन एकूण महसूल गर्वाचलनातृन एकूण महसूल गरावाचणिकरिता निव्वञ्च राफा/तोटा (कर तृं, अतिरिक्त च/वा अतिविशेष वात्री) र पूर्व कालावणीकरिता निव्वञ्च राफा/ रा, (अतिरिक्त च/वा अतिविशेष व्योचधात) र पश्चात कालावणीकरिता निव्वञ्च र पश्चात कालावणीकरिता निव्वञ्च र पश्चात कालावणीकरिता निव्वञ्च र पश्चात कालावणीकरिता माविष्ट नर्फा/तोटा) च करपश्चात अन्य व्यंसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) माविष्ट नर्फा/तोटा) च करपश्चात अन्य व्यंसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) मावाणीकरिता पहुण सर्वंसमावेशक रामा (तोटा) च करपश्चात अन्य व्यंसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) न वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेरिंगल सस्यूल आरक्षण चगळता) त वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेरिंगल सस्यूल राखांच चगळता ति रोअर उत्पन्न (रू. १०/—प्रत्येकी) वाल्य ब्रांडित कार्यचलनकरिता) मूळ: -१.०६ ०.६१	ग्रर्वचलनातुन एकूण महसूल ग्रावचलनातुन एकूण महसूल ग्रावचलनातुन एकूण महसूल ग्रावचलनातुन एकूण महसूल ग्रावचिक्षतिता निव्वठ रूफा/तोटा (कर ते, अतिरिक्त व/वा अतिविशेष वाकी) र पूर्व कालावधीकरिता निव्वठ रूफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष विषधात) र पश्चात कालावधीकरिता निव्वठ का/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष विषधात) ग्रावाचधीकरिता एकूण सर्वसमावेशक रूस्त (करपधात कालावधीकरिता माविष्ट नफा/(तोटा) व करपधात अन्य व्हमावोधक उत्पन्न (कर पधात) मानाधीकरिता एकूण सर्वसमावेशक रूपत (करपधात कालावधीकरिता मानाधीकरिता एक्ण सर्वसमावेशक व्हावक्षाचीकरिता पक्षात) त वर्षाचीक उत्पन्न (करपधात) त वर्षाचीच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये तेरिक्त सहसूल राखीव वगळता ति रोअर उत्पन्न (क. १०/ प्रत्येकी) वाल्च खांडित कार्यचलनकरिता) मूळ: -१.०६ ०.६१ २.०६

-१.०६ ०.६१ २.०६ वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत दि. १० ऑगस्ट २०२२ रोजीच्या स्टॉक एक्सचेंजेससह दाखाल दि. ३० जुन, २०२२ तिमाही अखोरकारिता अलेखापरीक्षित स्थायी विनारि अहवालांच्या विस्तृत ग्रारूपांचे सारारा आहे. तिमाही अखोर अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचे संपूर्ण स्वरूप कंपनीर्च वेबसाइट www.harishtextile.com वर स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकीय संचालव



# TENDER NOTICE

With reference to the subject cited above, please confirm the names of the news papers for the publicity of the Tender, invited from the experience Electrical Contractors in the field for the work of giving LT Power supply of 15KW/1No of New Connection in r/o M/s Executive Engineer (MSETCL EHV) EHV Project Division, Kalwa At 220 KV Khandeshwar GIS Switching Station, Near Khandeshwar Railway Station Panvel, Tal-Panvel, Dist.Raigad under 100 % DDF Scheme. under the area of VASHI CIRCLE as mentioned below:

Sr. No.	i lelluel No.	Description	Tender Cost in Rs.			
1		Tender for work of giving LT Power supply of 15KW/1No of New Connection in r/o M/s Executive				
	Bid submission last date is	Engineer (MSETCL EHV) EHV Project Division, Kalwa At 220 KV Khandeshwar GIS Switching	(Excluding			
	26.08.2022 till15.00 hrs.	Station, Near Khandeshwar Railway Station Panvel, Tal-Panvel, Dist. Raigad under 100 % DDF Scheme.				
	26.08.2022	Station,Near Khandeshwar Railway Station Panvel	_			

# एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन: L17120MH1985PLC037652 नोंदणीकृत कार्यालय : ४ था मजला, पोदार चेंबर्स, एस. ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, महाराष्ट्र

दूर. क्र. : ९१ २२ २२०४ ०८१६/२२८२१३५७ ई-मेल : rmb@podarenterprise.com वेबसाइट : www.evergreentextiles.in

				रु. लाखात	। (ईपीएसच्या आव	क्रडेवारी वगळत
			तिमाही अखोर		वर्ष अखोर	
अनु. क	विवरण	३०.०६.२०२२	39.03.2022	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	39.03.707
Sto		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	_	_	_	_	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबी)	(१.८०)	(२.६१)	(१.१३)	(११.२७)	(१३.५
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	(१.८०)	(२.६१)	(१.१३)	(११.२७)	(१३.५
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	(१.८०)	(२.६१)	(१.१३)	(११.२७)	(१३.५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर पश्चात) तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(१.८०)	(२.६१)	(१.१३)	(११.२७)	(१३.५
ξ.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	860.00	80.00	80.00	860.00	४८०.
૭.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता)	-	(११८४.०८)	-	(११८४.०८)	(११७२.८
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)					
	(चालू व खांडित कार्यचलनाकरिता)	_	_	_	-	
	ए. मूळ (रु.मध्ये)	(٥.٥४)	(०.०५)	(0.02)	(0.23)	(0.2
	बी. सौम्य (रु. मध्ये)	(80.0)	(0.04)	(0.02)	(0.23)	(0.2

ठिकाण : मुंबई

९. वि. १० ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित संचालक मंडळाद्वारे मंजूर व लेखा समितीद्वारे वरील अहवाल निर्देशित करण्यात आला आहे. २. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही/वार्षिक वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. सदर वित्तीय अहवाल (स्थायी) चा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.evergreentextiles.in वर उपलब्ध आहे. एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरित

राजेंद्र एम. बोल्य

गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड सीआयएन : U23200MH1992PLC068905

नोंदणीकत कार्यालय : १८ वा मजला, डीएलएच पार्क, एस, व्ही, रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० ०६२. दूर. +९१-२२-४०६३५६०० फॅक्स : +९१-२२-४०६३५६०१ ईमेल आयडी : cs@gandharoil.com वेबसाइट : www.gandharoil.com

# सभासदांना सचना

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत आयोजित कंपनीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

भासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड (कंपनी) यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम) सोमवार, दि. १२ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ३० व्या एजीएम च्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे व त्यांना ई-मेल पाठविण्यात आला आहे.

सामान्य सर्क्यलर क्र. ०२/२०२२ दि. ०५ मे, २०२२ अंतर्गत, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, २०/२०२० दि. ५ मे, २०२०, १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे जारी व सर्व अन्य कायदा व सर्क्युलर्स अनुसार आयोजित केली आहे. कंपनी कायदा २०१३ (ॲक्ट) व सदर सर्क्युलर अनुपालन कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित

वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२२ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/आरटीए वा त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर व कंपनीच्या वेबसाइट www. gandharoil.com वर उपलब्ध आहे व आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. अर्थात https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे.

एमसीए सभासद यांच्याद्वारे जारी सर्क्यलर सहवाचन वार्षिक अहवाल लॉगीन क्रेडेंशिअलची ईलेक्ट्रॉनिक प्रत त्यांच्या ईमेल आयडीवर अद्ययावत करण्यात येईल व खालील अनुसार

सभासद जे प्रत्यक्ष सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी स्वरूपातील शेअर्स कुपया त्यांचे विनंती पत्र व फोलिओ क्र., नाव, शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन कार्ड (पॅन कार्डची

सेल्फ अटेस्टेड स्कॅन प्रत), आधार कार्ड (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन प्रत) ईमेल लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट, रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट येथे rnt.helpdesk@ linktime.co.in वर सादर करावी. डिमटेरियलाईज्ड सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत

स्वरूपातील शेअर्स|त्यांनी त्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी समवेत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स मार्फत जमा करावे. ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत मतदान (ई-मतदान):

# कंपनीने ई-मतदान प्रणाली (ई-मतदान) मार्फत एजीएमच्या दरम्यान<sup>°</sup> त्यांचे मतदान पार

पाडण्याकरिता व व्हीसी/ओएव्हीएम सुविधांच्या मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत दि. १२ सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित एजीएमच्या ठिकाणी ठराव विशेषज्ञ यांवर त्यांचे हक्क बजावण्याकरिता सभासदांना सक्षाम करण्याकरिता ईलेक्टॉनिक मीन्स (परोक्ष ई-मतदान) मार्फत मतदान सविधांकरिता पाधिकत ई-मतदान एजन्सी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सह करार करावे. परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान सभासदांकरिता प्रत्यक्ष

स्वरूपातील शेअर्स धारक, डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील सभासदांकरिता एजीएमच्या सूचनेम ध्ये प्रदानित त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकरण करावे. जर कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदान/परोक्ष ई-मतदान संबंधात सभासदांनी श्री. राजीव

रांजन यांना पदाधिकारी ई-मेल आयडी rajiv.ranjan@linkintime.co.in वर संपर्क साधावा वा ०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा

गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड करिता सही / -जयश्री सोनी

कंपनी सचिव

संचालक

ठिकाण : मुंबई

दिनांक १२ ऑगस्ट, २०२२

डीआयएन - ०००८६३९५